

जाहीर सूचना
तमाम जनता आणि सर्व संबंधितांना
सदर कळविण्यात येते की, माझ्या
अशील शगुप्ता अल्ट्राफ फर्निचरवाला
बांद्रा, मुंबईच्या यांच्याकडे पारदेशी
राहणारी त्यांची बहिण आणि भाऊ
यांच्याकडून प्राप्त झालेली त्यांच्या बँक
खात्यात बचत होती आणि त्यांच्या
नावे एक निवास फ्लॅट सुद्धा होते। जो
शोध्याच कालावधीत माझ्या
अशिलांना परत करण्याची हमी देवून
व्यवसायासाठी कुटुंब सभासदांनी
विकला आणि संपूर्ण पैसे वापरले
आणि मोठे नुकसान झाल्यामुळे माझ्या
अशील शगुप्ता अल्ट्राफ फर्निचरवाला
त्यांच्या पैशाची वाट पहात आहे ते
अद्यापही प्राप्त झालेले नाहीत.
अंतिमतः त्या सदर तारीख म्हणजेच
३०.०६.२०२० पासून नादार बनल्या
आहेत.

परिशिष्ट 4
निम 8(1) च्या
ताबा सूचना
(स्थावर मालमत्तेसाठी)
ज्या अर्धी,
निम स्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922DL2005PLC136029)
सिस्कोटिआइव्हेस ऑफ फायनान्सियल असेट्स एफ् एफ रिक्तसुद्धासन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड
एफकोसिमेंट ऑफ सिस्कोटिआइव्हेस एफ्, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि
सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सध्या 60 दिवसांच्या आत 18.01.2020 रोजी सूचनेत
नमूद केलेली आणि अधिक रक्कम रु.56,35,138/- (रुपये छव्हा लाख पन्नास हजार
एकसो अठ्ठावीस हजारा) साठी कर्ज घ्यावे. HHLVSH00413739 या रकमेची परत फेड करण्याची
दिनांक 17.01.2020 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार अभिजित के पाटील
उर्फ अभिजित कमलकर पाटील प्रॉपराइट्स् स्लॅश ग्राफिक्स आणि पाटील नीता अभिजित यांना कलम
13(12) सह सिस्कोटिआइव्हेस (एफकोसिमेंट) रुल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाऱात
जारी केली.
सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व
सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4)
सह सिस्कोटिआइव्हेस (एफकोसिमेंट) रुल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या
अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा निमम स्वाक्षरीकारने प्रतिकात्मक ताबा 07.07.2020 रोजी
घेतलेला आहे.
विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या
मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स
लिमिटेड ची कर्ज आकारणी रु.56,35,138/- (रुपये छव्हा लाख पन्नास हजार
एकसो अठ्ठावीस हजारा) पुढील व्याज 17.01.2020 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल. कर्जदारांचे लक्ष
कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला युक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित
केले जात आहे.

जाहीर सूचना
सूचना याद्वारे देण्यात येते की, प्लॉट क्र. ४१, आंशिवा कांम्प्लेक्स, अंधेरी
(पश्चिम), मुंबई - ४०००५३ येथे स्थित मुक्ती टॉवर को-ऑप. हाऊ. सोसा. लि.,
मधील ८ व्या मजल्यावर स्थित मोजमापित साधारण १००० चौ. फू. व्हिअटअप क्षेत्र,
फ्लॅट क्र. ८४ च्या संदर्भातील खालील करार म्हणजेच
(i) मुक्ती टॉवर, प्रमोटर आणि उत्तमचंद्र निहलानी दरम्यान आणि द्वारे केलेला दिनांक ६ जून,
१९८२ रोजीचा मूळ करार सह मूळ स्टॅम्प ड्युटी पावती.
(ii) उत्तमचंद्र निहलानी, विक्रेते आणि अरुण अरोरा आणि रंजना अरोरा दरम्यानचा दिनांक ४
नोव्हेंबर १९९९ रोजीचा मूळ करार सह मूळ स्टॅम्प ड्युटी पावती.
(iii) अरुण अरोरा आणि रंजना अरोरा, विक्रेते आणि रिषभजा नय्यर दरम्यानचा दिनांक २१
नोव्हेंबर २०२० रोजीचा मूळ करार सह मूळ स्टॅम्प ड्युटी पावती.
हे हलवले आणि गहाळ झाले आहेत आणि अथक शोध होवूनही सापडत नाहीत. सौ.
वनिता धवन आणि श्री. करण सुनिल धन हे सध्या फ्लॅट क्र. ८४ चे मालक आहेत. सर्व
व्यक्तींना याद्वारे कळविण्यात येते की, त्यांनी सदर गहाळ झालेल्या दस्तावेजांच्या आधारे
कोणत्याही व्यक्तीसह व्यवहार करू नये.
सर्व व्यक्ती ज्यांच्या विक्री, समझौत्याचे ज्ञान, गहाण, तारण, प्रभार, बक्षीस, विरवस्त,
वारासाहक, उत्तराधिकार, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार, सुविधाधिकार किंवा जमी,
परवाना, अंत्यदान, शोअर, देखभाल, कोणत्याही कायदे न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश,
जंगमगहाण, किंवा कोणतेही अन्य दस्तावेज, किंवा अन्वया आणि/किंवा वरील सदर
दस्तावेजांच्या आधारे वरील सदर फ्लॅट क्र. ८४ मध्ये कोणताही दावा, हक्क, नामाधिकार
आणि हितसंबंध असल्यास सदर सूचना प्रसिद्धी ताखेपासून १४ दिवसात निमस्वाक्षरीकारांना
त्यांच्या खालील नमूद पत्त्यावर संबंधित दस्तावेजांसह लेखी स्वरूपात कळविणे याद्वारे
आवश्यक आहे. कसूर केल्यास सदर फ्लॅट क्र. ८४ सर्व भारतापासून युक्त असल्याचे गृहित
धारण्यात येईल. आणि अशी व्यक्ती/कीचा दावा किंवा हक्क त्यामिात आणि/किंवा
परिचर्यागित केल्याचे मानण्यात येईल.

MIRAE ASSET Mutual Fund
NOTICE CUM ADDENDUM NO. AD/27/2020
MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited)
Pursuant to the payment of dividend, the NAV of the Dividend Option of the above mentioned Plan of the Scheme will fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

PUBLIC NOTICE

Notice is issued to inform all the public on behalf of my client Mr. Nand Kishor Pathya and Mrs. Sushila Pathya that the Original Agreement dtd. 11/09/2000 between Kishor Devabhai Mistry, Vendor of the One Part and Ramesh Bholanath Sharma, Purchaser of the Other Part and Original Agreement dated 23/04/2003 between Ramesh Bholanath Sharma vendor of the one part and Rajgautam Pandurang Darastekar purchaser of the other part in respect of Flat No. 2, Building No. 1, Sane Guruji Nagar Trimurti CHS. Ltd. Sane Guruji Nagar, Opp. Maharashtra Vidyalaya, Goregaon (West), Mumbai- 400 104, society registration no. MUM / MHADB / HSG / TC / 11428 / 2001-2002, society share certificate no. 56, distinctive nos. 276 to 280 no. of shares 5/- (five) has been lost/ misplaced. This is also inform all the public that the above said Flat No. 2, Building No. 1, Sane Guruji Nagar Trimurti CHS. Ltd. Sane Guruji Nagar, Opp. Maharashtra Vidyalaya, Goregaon (West), Mumbai- 400 104, society registration no. MUM / MHADB / HSG / TC / 11428 / 2001-2002, society share certificate no. 56, distinctive nos. 276 to 280 no. of shares 5/- (five), have already transferred in the name of Mr. Nand Kishor Pathya and Mrs. Sushila Pathya, but the loss (misplaced of Original Agreement dtd. 11/09/2000 between Kishor Devabhai Mistry, Vendor of the One Part and Ramesh Bholanath Sharma, Purchaser of the Other Part and Original Agreement dated 23/04/2003 between Ramesh Bholanath Sharma vendor of the one part and Rajgautam Pandurang Darastekar purchaser of the other part with respect of above said flat. If any person/s, firm, authorities, banks, legal heirs, nominees having any claim, right, title, benefit, and/or interest whatsoever in respect of the said flat or any part thereof by way of sale, exchange, assignment, lease, gift, mortgage, easement, will, or otherwise, however are hereby required to make the same known in writing, along with true copies of all such documents in support thereof to me at my office add: D-1/B, Kumud Nagar, S.V. Rd, Nr. Cinemax Theatre, Goregaon (W), Mumbai-400104, within (15) fifteen days from the date of publication hereof, failing which all such claims, rights, title, benefits and/or interests, if any, shall be considered to have been waived and/or abandoned with notice, and my clients shall have full rights to complete such transaction without any claim.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

युनिट नं.के-2504, चार्टर्ड क्षेत्र माणिक 45.740 स्के.मी., विंग के पंचवीसवा मजला, इमारत नं.2 मध्ये, फेज 1, बालजी रिमोर्ती नावा ये ओळखला जाणारा प्रकल्प, जाण माणिक 36910 स्के.मी. ची जमीन हे सर्व भाग आणि खंड वा बांधलेले, सध्या नं.45/2 (सुना सध्या नं.45/4, 45/8/बी, 45/9, 45/11 (पॉट) एम आणि 45/18 (पॉट) गाव शिलोद्वार ची मर्यादे अंतर्गत आणि सध्या नं.173, हिस्सा नं.0गाव आकुर्ली, रायचूर, बालुका पनवेल, जिल्हा रायचूर, महाराष्ट्र
सही/-
सौ. स्वाती एम. गाळा
सौ. हेतवी गाळा मारु
वकील, उच्च न्यायालय
गोल्ड कॉईन अपार्टमेंट, वाकोला चर्चसमोर, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०००५५

सही/-

सही/-
सौ. स्वाती एम. गाळा
सौ. हेतवी गाळा मारु
वकील, उच्च न्यायालय
गोल्ड कॉईन अपार्टमेंट, वाकोला चर्चसमोर, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०००५५

NOTICE - CUM - ADDENDUM

Cessation of a Director of Board of UTI Trustee Company Pvt. Ltd. - Mr S Ravi
Mr S Ravi ceases to be Director on the Board of UTI Trustee Company Pvt. Ltd. with immediate effect. Accordingly, reference to Mr S Ravi in the Statement of Additional Information (SAI) stands deleted.

This addendum No. 07 /2020-21 is an integral part of the SAI of UTI Mutual Fund and shall be read in conjunction with the SAI.
For UTI Asset Management Company Limited
Sd/-
Authorised Signatory

In case any further information is required, the nearest UTI Financial Centre may please be contacted.
Mumbai
July 08, 2020 Toll Free No.: 1800 266 1230 Website: www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gr' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Pvt. Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in. [CIN-U65991MH2002PLC137867].
For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

यूको बँक UCO BANK

सम्मान आपके विश्वास का
स्थावर मिल्कतीच्या ई-लिलाव विक्रीकरिता जाहीर सूचना

ई-लिलावाची तारीख ०३ ऑगस्ट, २०२०
मिळकतीचे निरिक्षण आगाऊ येळ ठरवून ३१ जुलै, २०२० रोजी किंवा पूर्वी स. १०.०० भाप्रये आणि दु. ०४.०० भाप्रये दरम्यान करता येईल.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचा या युको बँकेकडे गहाण/प्रभारीत आहेत. ज्यांचा अन्वयार्थ/प्रत्यक्ष कब्जा (प्रत्येक मिळकतीसमोर विनिर्दिष्ट केल्यासुरत) हा युको बँकेच्या प्राधिकृत अधिकार्यांनी घेतला आहे, त्या खालील कर्जदार/ हमीदारांकडून युको बँकेला धर्तीत रकमेच्या वसुलीसाठी ०३ ऑगस्ट, २०२० रोजी "जे आहे जे आहे", "जे आहे जसे आहे" व "जे काही आहे तेथे आहे" तत्वाचे विक्रयता येणार आहे. राखीव किंमत आणि सनात राखम खालीलच कोटकडून नमूद करण्यात आली आहे.

Table with 5 columns: अनु. क्र., शाखा आणि कर्जदार यांचे नावे, धर्तित रक्कम, मिळकतीचे वर्णनील, मारणीची सूचना आणि कब्जा सूचनेची तारीख, राखीव किंमत आणि सनात राखम, संपर्क व्यक्तीचे नाव आणि संपर्क क्र.

अटी व शर्ती:
१. लिलाव विक्री प्रत्येकी ५ मिनिटांच्या अन्वयेत विसरासह ०३.०८.२०२० रोजी स. ११.०० ते दु. ११.०० (भाप्रये) दरम्यान वेवसाईट https://bbapi.in मार्फत "ऑनलाईन ई-लिलाव" बोलिने होईल.

- २. ज्या इच्छुक बोलिदारांना लॉगिन आवडी आणि पासवर्ड तयार करणे, डाटा अलवणे करणे, बोलि दस्तावेज सादर करणे, प्रशिक्षण/प्राथमिक, ऑनलाईन अंतर्गत बोलितील अटी आणि शर्ती ह. साठी मदत हवी अन्वयाने वेवसाईट https://bbapi.in आणि https://bbapi.in/SaleInfo_Login पर्ये भेट देणे सल्लत.
३. इच्छुक बोलिदारांनी घाबरी करती की त्यांनी ई-लिलाव वेवसाईटवर स्वतःची मॉडणी केली आहे आणि https://bbapi.in येथे दिलेल्या मार्गदर्शक तत्वांसुरार सेवा पुढेवळदारांनी तयार केलेल्या जल्दवून वॉलेटमध्ये इमार (अम) जमा केली आहे.
४. मिळकत राखीव किंमतीच्या खाली विक्रीत जाणार नाही आणि बोलिदार रु. १०,०००/- (एकडे श्हा हजार मारु) च्या पटीत त्यांचे पुढील प्रस्ताव बाधूद झकलत.
५. यद्यपी बोलिदारांना विक्रीच्या दिवशी ई-लिलाव विक्री प्रक्रिया मंजूरपार त्यांत किंवा पुढील काळातजाव्या दिवसाच्या आगेर खोटी रकमेची २५% रक्कम (आपी भरलेल्या इमार रकमेचा धवन) जमा करणे आवश्यक आहे. खोटी किंमतीची उर्वीत ५५% रक्कम त्यांना विक्रीची निश्चिती/व्यक्तीची कळवल्याच्या १५ दिवसांत भरणी लागणे. यद्यपी बोलिदारांचे येथील विनिर्दिष्ट कालावधीत उर्वीत रकमेचा भरणा करण्यास कसूर केल्यास जमा केलेली रक्कम खर्चण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल आणि कसूरवार खोटीदार/बोलिदारांना मिळकत किंवा त्यांतून विक्रयत घेणाऱ्या मिळकतीच्या रकमेच्या कोणत्याही भागावरील सर्व दवे त्यागणे सल्लत.
६. अन्वयानी बोलिदारांनी ३अर ई-लिलाव विक्री प्रक्रियेची समामी झाल्यार परत करण्यात येईल.
७. विक्री बँकेच्या निश्चितीच्या अन्वय राहिल, जर कर्जदार/जामीनदार यांनी किंवा किंवा विक्री प्रमाणण जारी करण्यापुढी संपूर्ण प्रदान केले तर विक्री होणार नाही.
८. मिळकत "जे आहे जसे आहे" आणि "जे आहे जे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाचे विक्रयता येईल. आणि इच्छुक बोलिदारांनी त्यांची बोलि दाखल करण्यापुढी बँकेच्या भारांखेरीज कोणत्याही प्राथमिकांच्या मिळकतीसंबंधातील समोल चौकी करानी आणि मिळकतीचे हक्क, आवाका, दवां ह्याबाबत स्वतःची घाबरी करून घ्यावी. अन्वयानी बोलि दाखल केल्यानंतर विक्रीसाठी उदेलतल्या मिळकतीच्या संबंघत विक्री, भार, बोराचा कोणताही दावा विचारत घेतला जाणार नाही.
९. कोणतेही कारण किंवा कोणतेही पुर्वसूचना न देता कोणतेही बोलि वीच्यारक्या किंवा फेडळण्याचे किंवा विक्री तत्कळ करण्याचे/पुढे करण्याचे/रद करण्याचे/विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तीत सुधारणा करण्याचे सर्व अधिकार निमस्वाक्षरीकारांकडे आहेत.
१०. खोटीदारांचे मिळकतीची संबंधित विधयान आणि भविष्यातील टोनी-कर, दर आणि देणी, शासन आणि प्राधिकरणाला देव सर्व सांघिक धक्याकी, विक्री प्रमाणण मॉदणी प्रभारासह मुद्रांक शुल्क, प्रभार भारयचे आहेत.
११. इच्छुक खोटीदार आगाऊ येळ ठरवून ३१.०७.२०२० रोजी किंवा पूर्वी रोजी स. ११.०० ते सायं. ४.०० दरम्यान मिळकतीचे निरिक्षण करू शकलत.
१२. जर ई-लिलावाची तारीख आणि येळ कोणत्याही प्रशासकीय/संघिक/व्यक्तीकडे बदलली लागली किंवा कोणत्याही प्रसंगामुळे असे बदल घडणे, सेवा पुढेवळदारांकडे त्यांनी दिलेल्या/मॉदयलेल्या मोबाईल क्रमांखावर ई-मेल अडिदार एसएमएस किंवा ई-मेल द्वारे सेवा पुढेवळदारांमार्फत बोलिदारांना कळवण्याचा प्रयत्न बँक करेल.
१३. विक्री संपेसी अँटर/कसूर २००२ मध्ये विहित अटी आणि वरील अटींच्या अन्वय राहिली.
१४. पुढील वर्णिलेला/सारी विक्री सूचनेत नमूद संपर्क क्र. वर संपर्क व्यक्तींना संपर्क करावा.
१५. ही सूचना विशेषतः कर्जदार, जामीनदार आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा आहे.

सही/-
प्राधिकृत अधिकारी

Nippon India Mutual Fund
Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited
(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel.No. +91 022 6808 7000 • Fax.No. +91 022 6808 7097 • www.nipponindiamf.com

NOTICE NO. 36 Record Date July 15, 2020

DIVIDEND DECLARATION

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted scheme of NIMF, with July 15, 2020 as the record date:

Table with 3 columns: Name of the Scheme(s), Dividend (₹ per unit)*, NAV as on July 08, 2020 (₹ per unit)

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any. *The dividend payout will be to the extent of above mentioned dividend per unit or the difference of NAV from the last Specified Transaction Date (Ex. NAV) to the Record Date mentioned above, whichever is higher. However, the payout will be subject to the available distributable surplus in the Scheme as on the Record date.

The specified Transaction period for Nippon India Interval Fund – Annual Interval Fund – Series I is on 14th & 15th July 2020 (both business days).The following shall be applicable for application received during the specified transaction period.

For Subscriptions including Switch-ins under Dividend Option

In respect of valid applications for subscriptions received up to 1.00 p.m. on the aforesaid Record Date along with a local cheque or a demand draft payable at par at the place where the application is received, the Ex-Dividend NAV of the day on which application is received shall be applicable. The investors will not be eligible for dividend declared, if any, on the aforesaid Record Date.

In respect of valid applications received after 1.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the next working day shall be applicable, provided such a day is/has been declared as a Specified Transaction day for the fund. Otherwise, the application will be liable for rejection.

In respect of purchase of units in Income/ Debt Oriented scheme with amount equal to or more than Rs 2 lakhs, the applicable NAV shall be subject to the provisions of SEBI Circular Cir/IMD/DF/19/2010 dated November 26, 2010 and CIR/IMD/DF/21/2012 dated September 13, 2012 on uniform cut-off timings read with provisions for advancing of cut off timings for temporary period for applicability of NAV. With regard to Unit holders who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be reinvested by allotting Units for the Income distribution / Dividend amount at the prevailing Ex-Dividend NAV per Unit on the record date.

For Redemptions including Switch-out under Dividend Option

In respect of valid applications received up to 1.00 p.m. by the Mutual Fund, on the aforesaid Record Date the Ex-Dividend NAV of the date of receipt of application shall be applicable and the investors will be eligible for the dividend declared on the aforesaid Record Date.

For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Scheme as on record date.

NOTICE NO. 37

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted scheme of NIMF, with July 15, 2020 as the record date:

Table with 3 columns: Name of the Scheme(s), Dividend (₹ per unit)*, NAV as on July 08, 2020 (₹ per unit)

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any. For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Scheme as on record date.

All unit holders under the dividend plan/option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai July 09, 2020 Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.